

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/३३३/२०१८
 दिनांक : ०२/०६/२०१८

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व
 सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा दिनांक ०८/०६/२०१८ रोजी
 आयोजित केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक
 समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०८/०६/२०१८ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या
 प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली
 आहे. सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू,



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - ०३

दिनांक : ०८/०६/२०१८

वेळ : दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा शुक्रवार दिनांक ०८/०६/२०१८ रोजी दुपारी ३.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

दिनांक २५/०५/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.०२) सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) म.न.पा.चे प्रस्तावात नमुद एकूण १२ जलतरण तलाव (भोसरी तलाव वगळता) पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरूस्ती कामकाजाची मुदत दि.३१/१२/२०१७ रोजी संपल्याने व सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया कार्यवाही चालू असल्याने एकूण १२ जलतरण तलावाचे कामाची मुदत दि.०१/०१/२०१८ ते ई निविदा प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत मे.वरदायिनी एन्टरप्रायजेस, चिंचवड, पुणे १९ यांना १० जलतरण तलाव व मे.सुमित स्पोर्ट्स अँड फिटनेस इक्विपमेंट चिंचवड, पुणे १९ यांना २ जलतरण तलाव पाणी शुद्धिकरण, परिसर स्वच्छता, साफसफाई देखभाल व यांत्रिक देखभाल दुरूस्ती कामकाज मुदतवाढ देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०८/०६/२०१८ च्या सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.२) क्रीडा धोरणात एशियन क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूस २,००,०००/- आर्थिक सहाय्य अदा करणेचे धोरण आहे. कु.श्रेया शंकर कंधारे, निगडी, पुणे ४४ हीने ७ वी एशियन योगा स्पोर्ट्स चॅम्पियनशीप २०१७ सिंगापूर येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त केल्यामुळे तिला र.रू.२,००,०००/- (अक्षरी र.रू.दोन लाख फक्त) आर्थिक सहाय्य अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०८/०६/२०१८ च्या सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)

विषय क्र.५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने, हॉकी महाराष्ट्र यांच्या मान्यतेने व डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉकी टूर्नामेंट कमिटी, पुणे यांच्या सहकार्याने महापौर चषक राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा २०१८ चे आयोजन माहे मे/जून २०१८ मध्ये म.न.पा.च्या मेजर ध्यानचंद पॉलीग्रास हॉकी स्टेडीयम, नेहरूनगर येथे आयोजित करणेस व त्याकामी हॉकी महाराष्ट्र यांनी र.रू.११,९६,९००/- चे अंदाजपत्रकात मागणी केले पैकी म.न.पा. क्रीडा धोरणानुसार हॉकी महाराष्ट्र यांचे नावे करारनामा करून स्पर्धा खर्च र.रू १०,००,०००/- (अक्षरी र.रू.दहा लाख फक्त) अदा करणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.

(दिनांक ०८/०६/२०१८ च्या सभेत घेणेचे निर्णयाप्रमाणे)



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय
क्रमांक : नस/४/कावि/३३३/२०१८
दिनांक : ०२/०६/२०१८ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयांची विषयपत्रे (डॉकेट्स) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आलेली आहेत.